

श्रोराहणिक (von श्रोरहण्) adj. das *Aufsteigen betreffend*: स्वगाराहणिकम् (पर्व) MBH. 1, 353. 356.

श्रोराहणीय adj. = श्रोराहणं प्रयोगनमस्य *gaṇa* अनुप्रवचनादि zu P. 5, 1, 111.

श्रोराहवत् adj. von श्रोराहं *gaṇa* बलादि zu P. 5, 2, 136.

श्रोराहित् adj. 1) von रुद्रे mit श्रा, bestiegend, erklimmend: इच्छापदरोहित् PANĀT. III, 264. — 2) von श्रोराहं, = श्रोराहवत् *gaṇa* बलादि zu P. 5, 2, 136.

श्रीकलूप patron. von श्रीकलूप *gaṇa* चिदादि zu P. 4, 1, 104. Davon patron. श्रीकलूपायणं *gaṇa* दृश्यतादि zu 100. श्रीकलूपायणि (चतुर्धर्घ्यु) von श्रीकलूप *gaṇa* कार्णादि zu 4, 2, 80.

श्रीकायणि patron. von श्रीं *gaṇa* अश्वादि zu P. 4, 1, 110. श्रीकायणि (चतुर्धर्घ्यु) von श्रीं *gaṇa* कार्णादि zu 4, 2, 80.

श्रीकी m. der Sohn Arka's, ein Bein. des Planeten Saturn, ग्रीष्म. im CKDr. Ind. St. 2, 261. 283.

श्रात् m. ein Sohn oder Abkömmling des Rksha; so heisst आवामेधा RV. 8, 57, 16(15). Črutarvan 63, 13. 4. Sañvaraṇa MBH. 1, 3725. — Vgl. श्रात्र्य.

श्रान्तिद् adj. das Gebirge Rkshoda bewohnend: ब्राह्मणा; P. 4, 3, 91, Sch.

1. श्रान्तर्य patron. von स्तनं *gaṇa* गर्भादि zu P. 4, 1, 105.

2. श्रान्ती Var. von श्रात् SV. II, 1, 2, 4, 9.

श्राद्यायणी f. zu 1. श्रान्तर्य P. 4, 1, 18, Sch.

श्रार्गणि oder श्रार्गयन adj. (भवे व्याख्याने च) von स्थगयन P. 4, 3, 73. *gaṇa* गिरिनायादि zu 8, 4, 10, Vārtt.

श्रार्गल m. f. = श्रार्गल Dvīrēpak. im CKDr.

श्रार्गवध m. = श्रार्गवध Çabdaś. im CKDr.

श्रार्डि f. eine Art Biene: पीता दीर्घतुणा षट्कूर्सनिमा मतिका Rāgān. im CKDr.

श्रार्य (von श्रार्डि) adj. von der Ārghā-Biene herrührend: मधु Suçr. 4, 185. 2. 11. n. der Honig von dieser Biene Rāgān. im CKDr. — Vgl. श्रार्य 3.

श्रार्चि adj. von श्रचा P. 5, 2. 104.

श्रार्चिकी patron. des Çara RV. 1, 116, 22. Nach Sāj. von स्त्रेत्क.

श्रार्चामिन् m. pl. N. einer Schule, die von einem Schüler Vaiçāñipājana's abgeleitet wird, P. 4, 3, 104, Sch. श्रार्चामिन्माज्ञा: *gaṇa* कार्त्तकौजपादि zu P. 6, 2, 37. श्रार्चाम्याम्याय (oder etwa श्रार्च + अम्या?) Nir. 2, 13 (interpoliert).

श्रार्चापनी patron. von स्त्रे *gaṇa* नटादि zu P. 4, 1, 99.

श्रार्चिकी adj. von स्त्रे (भवे व्याख्याने च) P. 4, 3, 72. n. ein Beiw. des SV., der in das श्रार्चिक and उत्तरार्चिक (oder स्तौर्मिक) zerfällt, BENFET in der Einl. zum SV. XVI. Ind. St. 1, 29. 47.

श्रार्चिक (von स्त्रोक) adj. श्रार्चिकिर्वत् MBH. 3, 10411. 10416.

श्रात्रिवे (von स्त्रु) 1) n. *gaṇa* पृथ्वीदि zu P. 5, 1, 122. *Geradheit, gerade Richtung*: रोमलोतिका नेत्रान्विते धावति Sāu. D. 40, 5. Meist in übertr. Bed. *gerades, redliches, offenes Benehmen* Kāṇḍ. Up. 3, 17, 4. M. 11, 222. Bhāg. 13, 7. MBH. 3, 1119. सर्वे निलूपं मृत्युपदमार्त्तिवं त्रक्षाणाः पदम् 14, 296. R. 2, 32, 16. 113, 16. 3, 38, 42. 4, 31, 28. Hit. II, 112. — 2) adj. (1) in

Otto Böhltingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg 1855

der Bed. von स्त्रु Kāthās. 22, 115: त्रिं व्यागेनार्त्तिवं त्रन्. — 3) m. N. pr. eines Lehrers Vāju-P. in VP. 278, N. 12.

श्रार्जिं or श्रार्जि Çānt. 3, 8.

श्रात्रिकी m. urspr. vielleicht *Milchgefäß* (vgl. स्त्रीकी), gehört zu den mythischen Vorstellungen vom Soma und bezeichnet einen der überirdischen Behälter, in welchen der himmlische Soma sich läutert, oder einen der Ströme, welche er im Himmel bildet; vgl. शर्याणावत् und सुप्रामा (सोमा): १ श्रात्रिकीपुं कृत्वसुः, ते तौ वृष्टेण दिवस्पर्यं पवत्ताम् RV. 9, 65, 23. २४. श्रा पंवस्व दिशो पत श्रात्रिकात्सोम मीढः 113, 2. सुषेष्मे शर्याणावत्यावैकी पृस्त्यावति। पृष्ठिर्विक्रत्या नरः: (मरुतः) ४, 7, 29.

श्रात्रिकीय १) m. dass.: श्रयं ते शर्याणावति सुप्रामायामधिं प्रियः । श्रात्रिकीये मात्रितमः RV. 8, 53, 11. — २) f. übertragen auf irdische Flüsse: श्रात्रिकीये प्राणूल्या सुप्रामाया RV. 10, 73, 5. Nach NIR. 9, 26 N. des Flusses Vipāc. Vgl. Roth, Zur L. u. G. d. W. 137. fg..

श्रातुनायन patron. von श्रनुन् *gaṇa* अश्वादि zu P. 4, 1, 110. राजन्यादि zu 4, 2, 53. m. pl. N. eines Volkes Z. f. d. K. d. M. III, 196. LIA. II, 933. VARĀH. Brū. S. in Verz. d. B. H. 849 (14). Ind. St. 1, 30.

श्रातुनायनक adj. von den आर्गुनाजाना bewohnt *gaṇa* राजन्यादि zu P. 4, 2, 53.

श्रातुनायक adj. von श्रनुन् *gaṇa* धूमादि zu P. 4, 2, 127.

श्रातुनि patron. von श्रनुन् *gaṇa* वाह्नादि zu P. 4, 1, 96. MBH. 1, 8027. 3, 14731. 14, 1958. auch in anderer Bedeutung (चतुर्धर्घ्यु) *gaṇa* सुतंगमादि zu P. 4, 2, 80.

श्रातुनिष्ठ (von श्रातुनि) patron. des Kutsa RV. 1, 112, 23. 4, 26, 1. 7, 19, 2. 8, 1, 11.

श्रात् (von श्रु mit श्रा) partic. betroffen (von unglücklichen Zufällen), versehrt, gestört, dem ein Leid angethan worden ist, bedrängt, leidend, krank, unglücklich: श्राताया वै मृताया उद्रतो निवृत्तिः ÇAT. BR. 4, 3, 2, 3. श्रातमेतद्ग्रंथं पत्वात्मम् 8, 7, 2, 16. 41, 8, 3, 3, 12, 4, 2, 1. श्रात् वा श्रुत्यप्योपत्तिवान्यत्साया श्रातमेतद्ग्रिहेत्रं पन्मृतस्य तदर्त्तेनैव तदर्त्तं निवृत्य श्रेयाभ्यात् 5, 1, 4. 14, 6, 4, 1. ३, 31 = Brh. AR. UP. 3, 5, 1. 7, 23. श्रातोऽन्यार्थम् 3, 4, 2, 3, 3. पदा कादाचिदर्ताया KAU. 94. श्रात्पात्रै TS. 6, 4, 18, 6. नार्ता ऽप्यवेदेद्विप्रान् M. 4, 236. 2, 161. 226. न (अप्नीयात्) यामातान्याती ऽपि मूलानि च पालानि च 6, 16. 7, 93. 8, 67. 163. 213. 216. 217. 313. 395. 10, 106. 11, 36. 202. N. 8, 24. 9, 24. 12, 80. INDR. 3, 44. R. 1, 2, 14, 3, 10, 20. श्रात्प्राणाय च: शस्त्रे च व्रद्धिर्मनागमसि ÇĀK. 11. 134. RAGH. 1, 28 द्विष्यो ऽपि संमतः शिष्टस्तन्यार्थस्य व्यापयन् 2, 28. 8, 31. VID. 227. परमार्थार्थार्थम् 1, 46. श्राततर् N. 13, 38. भृशमाततरा: R. 2, 77, 19. श्रात्शब्द Klageruf 41, 1. श्रात्स्वर् dass. ÇĀK. 92, 21. adj. R. 4, 13, 30. श्रात्नाद् ÇĀK. 92, 21, v. l. श्रात्त्रूप R. 3, 31, 43. 5, 13, 71. Sehr häufig in comp. mit dem Begriff, der das Leiden verursacht: प्रक्षारात् JĀG. 3, 248. व्याध्यार्थ M. 8, 64. रोगार्थ 9, 78. नुधार्थ 10, 107. 108. यमार्थ, कामार्थ 8, 67. प्रूलार्थ Suçr. 1, 120, 6. उल्लार्थ 186, 4. शीतव्यरात् 290, 10. — N. 7, 16. 9, 28. 11, 13, 16. 32, 15, 10. Hīd. 1, 4, 2, 3. R. 4, 2, 19. 48, 17 (कामात् st. कामाय zu lesen). 2, 47, 3. HIT. I, 90, 20, 13. RAGH. 12, 10, 32. MEGH. 3. — श्रान्तार्थ unversehrt: श्रान्तं स्वस्त्युद्यमसुते ÇAT. BR. 6, 3, 1, 20. 8, 7, 2, 16. 10, 3, 5, 8. दृतदैवन्यास्तीनामनार्थं दीवे यदर्थम् 9, 2, 2, 3, 4, 3, 1, 19. 9, 3, 13. 3, 6, 1, 29. 7, 4. 10. मनसानामनार्थं KĀTJ. ÇĀK. 25, 8, 6.